



August 28, 2021

To,

BSE Limited

Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001. **National Stock Exchange of India Limited**

Listing Department Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.

Scrip code: 512529 Symbol: SEQUENT

<u>Subject</u>: Newspaper Advertisement – 36th AGM of the Company to be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) on September 21, 2021

Dear Sir/ Madam,

This has reference to the above subject, please find enclosed copies of the newspaper advertisement for 36th AGM of the Company to be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) on September 21, 2021.

The advertisement appeared in Financial Express (English language) and Mumbai Lakshadeep (Marathi language).

This is also hosted on the Company's website at www.sequent.in

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully

For Sequent Scientific Limited

Krunal Shah

Company Secretary & Compliance Officer

above.

13 FINANCIAL EXPRESS

EIRAN VYAPAR KIRAN VYAPAR LIMITED

CIN: L51909WB1995PLC071730 Regd. Office: 7, Munshi Premchand Sarani, Hastings, Kolkata - 700022 Tel No.: (033) 2223 0016/18; Fax No.: (033) 2223 1569 Email: kvl@lnbgroup.com; Website: www.lnbgroup.com

> NOTICE FOR PROPOSED VOLUNTARY **DELISTING OF EQUITY SHARES**

Notice is hereby given that pursuant to Regulation 5 and 6 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("SEBI Delisting Regulations"), the Board of Directors of Kiran Wapar Limited "Company") at its meeting held on 09.08.2021 approved inter alia, a proposal for voluntary delisting of equity shares from the Calcutta Stock Exchange Limited only. Presently, the equity shares of the Company are listed on both the BSE Limited "BSE") and the Calcutta Stock Exchange Limited ("CSE"). Since there has been no trading in the equity shares of the Company at the CSE for the last many years and the

Company also incurs extra operational costs of being listed on the CSE, therefore, it is

being proposed to delist the equity shares of the Company from the CSE only. The delisting from CSE will not be prejudicial to or affect the interest of the investors. In terms of Regulation 6 of SEBI Delisting Regulations the Company has proposed the delisting of its equity shares from the CSE only without giving any exit opportunity to the equity shareholders of the Company, as the equity shares of the Company will the shareholders of the Company shall continue to avail the benefits of listing and

remain to be listed on the BSE, having nationwide trading terminal. Subsequently, all trading at BSE.

For Kiran Vyapar Limited

Place: Kolkata Date: 27.08.2021 Membership No.: F8857

DALMIA REFRACTORIES LIMITED Registered Office: Dalmiapuram, P.O. Kallakudi-621 651, Distt

Tiruchirappalli, Tamil Nadu Phone: 011-23457100, E-mail: snccil@dalmiarf.com

Website: www.dalmiarefractories.com CIN: L24297TN1973PLC006372

Notice regarding 48th Annual General Meeting of the Company

- Shareholders may please note that the 48th Annual General Meeting ("AGM") of the Company will be convened through Video Conferencing (VC)/other Audio Video means (OAVM) on Wednesday, September 22, 2021 at 11.00 A.M. IST in compliance with the applicable provisions of the Companies Act,2013 and rules framed thereunder and the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, respectively, and clarification Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 13, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars").
- 2 The notice of AGM and the Annual Report for the financial year 2020-2021 are being sent electronically to all the shareholders whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders whose e-mail addresses are not registered may temporarily get their email address and mobile number registered with the Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Private Limited ("RTA") by clicking at-
- https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx. 3 Shareholders who have registered/not registered their email address and mobile nos. including address may please contact and validate/update their details with the Depository Participant in case the shares are held in electronic form and the Company's RTA, in case the shares are held in physical form. The Shareholders may also update their bank details/ submit their mandates for receiving the dividend directly into their bank accounts with the Depository Participant/ Company's RTA, as the case may be.
- The notice of the AGM and Annual Report will also be made available on the Company's website- www.dalmiarefractories.com, websites of stock exchanges where shares of the Company are listed and at the website of RTA at https://evoting.kfintech.com/.
- 5 The Company will be providing facility of remote e-voting to the shareholders through its RTA. The shareholders unable to vote through remote e-voting would be able to do e-voting at AGM by using their e-voting credentials at

https:// evoting.kfintech.com/. The detailed procedure for remote e-voting/e-voting during the AGM are provided in the notice of AGM.

For Dalmia Refractories Limited Akansha Jain

Place: New Delhi Date: August 27, 2021

Company Secretary Membership No. -A36766

THE PERIA KARAMALAI TEA & PRODUCE

COMPANY LIMITED CIN: L01132WB1913PLC220832

Registered Office: 7, Munshi Premchand Sarani, Hastings, Kolkata-700022 Corporate Office: 3rd Floor, Uptown Banjara, Road No. 3, Banjara Hills, Hyderabad-500034

Tel No.: 033-2223 0016/18, Fax No.: 033-2223 1569 Email: periatea@Inbgroup.com, Website: www.periatea.com

NOTICE FOR PROPOSED VOLUNTARY **DELISTING OF EQUITY SHARES**

Notice is hereby given that pursuant to Regulation 5 and 6 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("SEBI Delisting Regulations"), the Board of Directors of The Peria Karamalai Tea and Produce Company Limited ("Company") at its meeting held on 09.08.2021 approved inter alia, a proposal for voluntary delisting of equity shares from the Calcutta Stock

Exchange Limited only. Presently, the equity shares of the Company are listed on both the National Stock Exchange of India Limited ("NSE") and the Calcutta Stock Exchange Limited ("CSE") Since there has been no trading in the equity shares of the Company at the CSE for the last many years and the Company also incurs extra operational costs of being listed on the CSE, therefore, it is being proposed to delist the equity shares of the Company from the CSE only. The delisting from CSE will not be prejudicial to or affect the interest of the

In terms of Regulation 6 of SEBI Delisting Regulations the Company has proposed the delisting of its equity shares from the CSE only without giving any exit opportunity to the equity shareholders of the Company, as the equity shares of the Company will remain to be listed on the NSE, having nationwide trading terminal. Subsequently, all the shareholders of the Company shall continue to avail the benefits of listing and trading at

There would be no change in the capital structure of the Company post delisting as above.

For The Peria Karamalai Tea and Produce Company Limited

Lakshmi Niwas Bangur

Director

DIN: 00012617

Place: Kolkata Date: 27.08.2021

> VIKAS LIFECARE LIMITED CIN: L25111DL1995PLC073719

Tel No.: 011 4045 0110 Email: cs@vikaslifecarelimited.com | Website: www.vikaslifecarelimited.com

Annual General Meeting & Book Closure

the Company will be held on Monday, September 20, 2021 at 11:30 A.M. through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/OAVM) facility, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act'), General Circular No. 14/2020, 17/2020 20/2020 followed by General Circular No. 02/2021 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") circular dated 12 May 2020 and 15 January 2021, to transact the ousinesses as set out in the Notice of 26" AGM.

nembers whose email IDs are registered with the Company/depository participant(s) These documents are also available on the Company's website at www.vikaslifecarelimited.com and on the website of Stock Exchange i.e.BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on CDSL's website at www.evotingindia.com

Also, in compliance with Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members will remain closed from Tuesday, 14th September, 2021 to Monday, 20th September, 2021 (both days inclusive).

(Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular dated 9 December, 2020, members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date, i.e., September 13, 2021, may cast their vote electronically on the business as set out in the Notice of 26th AGM through e-voting platform. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 26th AGM. n this regard, the members are hereby further notified that:

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means in the general meeting is Monday, September 13, 2021

The remote E-voting period will commence from Friday, 17' September, 2021 at 9:00 A.M. (IST) and will end on Sunday, 19th September, 2021 at 5:00 P.M. (IST). Remote E voting shall not be allowed beyond the aforesaid period The persons who have acquired shares and have become member of the Company

after the dispatch of notice may obtain the login ID and password from Centra Depository Services Limited (CDSL) on the help desk No. 18002005533 / 022 23058542 or send an e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or send physica communication to Mr. Rakesh Dalvi, Manager at A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai

A person whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote E-voting as well as voting in the general

The manner of registration of email addresses of those members whose email

addresses are not registered with the Company/RTA/DP is available in the AGM The details of Scrutinizer and procedure for Speaker Registration is provided in the

you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting system, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542)

Date: August 28, 2021



NAVA BHARAT VENTURES LIMITED

Corporate Identification Number (CIN): L27101TG1972PLC001549

Registered Office: 6-3-1109/1, Nava Bharat Chambers, Raj Bhavan Road, Hyderabad-500082, Telangana, India. Tel.: +91 40 23403501 / 23403540; Fax: 080-6688 6121 Email id: investorservices@nbv.in; Website: www.nbventures.com

POST BUY-BACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE SHAREHOLDERS/BENEFICIAL OWNERS OF NAVA BHARAT VENTURES LIMITED

This Public Announcement (the "Post-Buyback Public Advertisement" or "Post-Buyback PA") is being made in compliance with Regulation 24(vi) of the Securities and Exchange Board of India (Buy Back of Securities) Regulations, 2018, and subsequent amendments thereof ("SEBI Buyback Regulations").

This post-Buyback public advertisement should be read in conjunction with the Public Announcement dated February 27, 2021 ("PA") published on March 01, 2021, issued in connection with the Buyback of equity shares of the Company. The terms used but not defined in this Post-Buyback PA shall have the same meaning as assigned in the PA.

The Buyback

- 1.1 The Board of Directors ("Board") of Nava Bharat Ventures Limited ("the Company/"NBVL") at its meeting held on February 26, 2021 has approved the Buy Back of up to 1,50,00,000 (Maximum buy back shares at Maximum buy back price of Rs. 100/- per equity share) fully paid equity shares of Rs.2/- of the Company (Maximum Buy Back shares) at prevailing market price from the open market through stock exchange mechanism i.e. using the electronic trading facilities of the BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") (collectively, "Stock Exchanges"), subject to a price not exceeding Rs.100/- per each equity share aggregating to an amount of Rs.150.00 crores (Rupees One hundred and fifty crores only) excluding "Transaction Costs" i.e. brokerage costs, fees, turn over charges, taxes such as: securities transaction tax, goods and service tax, stamp duty, other applicable taxes, buyback tax and other transaction charges (Maximum Buy Back Size) by Nava Bharat Ventures Limited from the open market through stock exchange
- 1.2 The Buyback commenced on March 03, 2021 and since the Company has bought back 1,83,69,362 equity shares utilizing a total amount of around Rs.129.29 Crores (Rupees One hundred twenty-nine crores and twenty-nine lakhs only) (excluding the Transaction Costs) which represents 86.20% of the Maximum Buyback Size authorized for the Buyback and is in excess of Minimum Buyback Size.
- 1.3 The Board of Directors, at its meeting held on August 27, 2021 decided to make an early closure of the Buyback with effect from close of the trading hours of August 27, 2021. Thus the Buyback stands closed on Friday, August 27, 2021 and an intimation of closure of the buyback

was submitted to the Stock Exchanges on August 27, 2021.

transaction costs.

- 2. Details of the Buy-back 2.1 The Company bought back 1,83,69,362 (One crore eighty three lakhs sixty nine thousand three hundred and sixty two only) Equity Shares utilizing a total amount of Rs.129.29 Crores (Rupees One hundred twenty-nine crores and twenty-nine lakhs only) (excluding Transaction Costs) which represents 86.20% of the Maximum Buyback Size. The price at which the equity shares were bought back was dependent on the price quoted on the Stock Exchanges. The highest price at which the equity shares were bought back was Rs.99.90 per equity share, while the lowest price was Rs.67.85 per equity share. The equity shares were bought back at an average price of Rs.70.38 per equity share. These prices are based on the Contract Notes issued by the Trading Member, RLP Securities Private Limited and exclude
- 2.2 The pay-out formalities were completed as per settlement with the Stock Exchanges. The Company has extinguished 1.83.64.351 Equity Shares bought back and an application for extinguishment of 5011 Equity Shares has been made to CDSL on August 26, 2021
- 2.3 All Equity Shares bought back were in the demat segment from the Stock Exchanges. No physical shares were accepted or bought back in the Buyback. As the Buyback was done from the open market through the Stock Exchanges, the identity of shareholders from whom Equity Shares exceeding one per cent of the total Equity Shares was bought in the Buyback is not known.

Company Secretary and Compliance Officer: Mr. VSN Raju

- 3. Capital Structure and Shareholding Pattern
- 3.1 The capital structure of the Company, as on the date of the Public Announcement and post completion of the buyback is set forth below

		4.5%	(₹ in Lakhs)	
SI. No.	Particulars	As on the date of the public announcement	Post completion of the Buyback as on August 27, 2021	
1	Authorized Share Capital:	The second second	0.0000000000000000000000000000000000000	
	25,00,00,000 Equity Shares of ₹ 2 each	5,000.00	5,000.00	
2	Issued, Subscribed:	3,529.37 (176,486,495 equity shares of ₹ 2 each)	2907.04 (145,352,113 equity shares of ₹ 2 each)	
3	Paid-up Equity Share Capital	3,269.40 163,470,000 equity shares of ₹ 2 each	2902.01 (145,100,638 equity shares of ₹ 2 each)	
	Add: Forfeited shares of ₹ 2 each (amount originally paid-up)	1.26	1.26	
		3,270.66	2,903.27	

under:	Pre Buyback		Post Buyback*	
Category of the Shareholder	No. of shares held	% of existing equity capital	No. of shares held	% of existing equity capital
(A) Promoters & Promoter Group	7,12,04,301	43.56	7,12,04,301	49.087
(B) Public	9,22,65,699	56.44	7,38,96,337	50.923
(C) Shares underlying DRs			}	(C.E.J.C.)(C
Total	16,34,70,000	100.00	14,51,00,638	100.00

subject to extinguishment of 5011 equity shares, corporate action application

made to CDSL on August 26, 2021. 4. Manager to the Buyback

akasam

transcending horizons

akasam consulting private limited

Level 3 & 4, akasam, 10-1-17/1/1, & 10-1-17/1/1/A, Masab Tank, Hyderabad,

Telangana - 500 004 Tel No.: +91 40 6644 4956; Fax No.: + 91 40 2333 5511 Contact Person: Ms Durga Poornima A

E-mail Id: poornima@akasamconsulting.com Website: www.akasamconsulting.com

SEBI Registration Number: INM000011658 5. Directors' Responsibility

As per Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board accepts responsibility for the information contained in this Public Announcement and for the information contained in all other advertisements, circulars, brochures, publicity materials etc. which may be issued in relation to the Buyback and confirm that the information in such documents contains and will contain true, factual and material information and does not and will not contain any misleading information.

> For and on behalf of Board of Directors of **Nava Bharat Ventures Limited**

P Trivikrama Prasad Managing Director Place: Hyderabad Date: August 27, 2021

GRK Prasad Executive Director

VSN Raju **Company Secretary** & Vice President

Place: Thane

Date: August 27, 2021

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED Read. Off.: 412, Floor-4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road

Horniman Circle, Fort, Mumbai-400001 CIN: L27109MH1962PLC265959 Website: www.nsil.net.in Email: investors.nsil@lodhagroup.com Tel.: +91.22.61334400 Fax: +91.22.23024420

NOTICE OF 58th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

- 1. NOTICE is hereby given that the 58th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, September 24th, 2021 at 11.00 am IST through video conference (vc)/other audio visual means, to transact the business as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Genera Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and SEBI,. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available Members attending the AGM through video conference (vc)/other audio visual meanswill be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended
- on 31st March, 2021 have been sent and completed on August 27, 2021, to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s) The same is also available on the website of the Company www.nsil.net.in.Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date i.e. Friday, September 17, 2021 may cast their vote electronically on the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL) from a place other than
- the Venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that: The Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM shall be transacted
- through voting by electronic means only. The remote e-voting shall commence on Tuesday, September 21, 2021 at IST 9:00 am
- III. The remote e-voting shall end on Thursday, September 23, 2021 at IST 5:00 pm. IV. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM
- is Friday, September 17, 2021. Person who acquire shares of the Company and becomes the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e Friday, September 17, 2021 can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM
- Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the NSDLafter the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently ; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; c) the facility for voting through E-voting shall be made available during the course of AGM for those who have not voted previously; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as or cutoff date only shall be entitled to avail the facility of remote E-voting as well as voting at the AGM through E-voting.
- VII. The Notice of AGM is available at the website of the Company www.nsil.net.in and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.
- VIII. In case of any queries, members may write an e-mail to evoting@nsdl.co.in or designated email investors.nsil@lodhagroup.com for any grievance connected with the facility for The company has appointed Shravan Gupta, (CoP No. 9990), Practicing Company
- Secretary or failing him Ritul Parmar (CoP No. 14845) as the scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the

Company will remain closed from Thursday, September 16, 2021 to Friday, September 24. 2021 (both days inclusive). ON BEHALF OF THE BOARD

DATE: August 27, 2021 PLACE: MUMBAI

FOR NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED **MADHUR MITTAL COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER**

COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED

CIN: L24200MH1937PLC002700

Regd. Office: Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076 Tel.: (022) 6709 5050, Fax: (022) 2570 5088 **Website:** www.colgatepalmolive.co.in

NOTICE

E-mail ID: investors_grievance@colpal.com

NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended to date, Colgate-Palmolive (India) Limited ("the Company") will transfer all equity shares in respect of which the dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority.

The Company has communicated individually to the concerned shareholders to claim their unpaid/unclaimed First interim dividend amount(s) for financial year 2014-15 and failure to claim the same would lead to their equity shares being transferred to the IEPF Authority without any further notice.

The details of shareholders whose dividends have remained unclaimed/unpaid for seven consecutive years have been hosted on the website of the Company. Shareholders are requested to refer "investor" section on the website of the Company web-link http://www.colgateinvestors.co.in/shareholder-information to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Authority. The concerned Shareholders may note that upon transfer of such

equity shares to the IEPF Authority, no claim shall lie against the Company in respect of unpaid/ unclaimed dividend amounts and the equity shares transferred to IEPF Authority. Shareholders may further note that both, the unclaimed dividends and corresponding shares including all benefits accruing on such shares, if any, once transferred to the IEPF Authority can be claimed back from the IEPF Authority for which details are available at www.iepf.gov.in In case of any clarification/ assistance in this regard, the concerned

shareholder can write to Company's Registrar and Share Transfer Agent- Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai 400 083 email to iepf.shares@linkintime.co.in Shareholders holding shares in physical mode can register/update

their bank account details with our Registrar and Share Transfer Agent at https://linkintime.co.in/emailreg/email register.html and all Shareholders holding shares in demat mode can register/update their bank account details through their Depository Participants. For Colgate-Palmolive (India) Limited

Place: Mumbai K. Randhir Singh Date: August 27, 2021 Company Secretary & Compliance Officer



Registered Office: 301, 3" Floor, 'Dosti Pinnacle', Plot No. E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604, Maharashtra, India Tel. + 91 22 41114777, Website: www.sequent.in, Email: investorrelations@sequent.in

ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE OR OTHER AUDIO-VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the 36" Annual General Meeting ("AGM") of the Members o SeQuent Scientific Limited (the 'Company') will be held on Tuesday, September 21, 2021 at 04.00 P.M. (IST) through Video Conference ('VC') or other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses that will be set forth in the Notice of AGM.

Considering the ongoing Covid-19 pandemic situation, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, read together vith General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 05, 2020. (collectively referred to as "MCA Circulars") permitted companies to conduct Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") or Other Audio Video Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue. Accordingly, in compliance with the MCA Circulars and applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and Securities and Exchange Board of India(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), the 36th AGM is being convened and conducted through VC/OAVM. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company: 301, 3° Floor, Dosti Pinnacle, Plot No. E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400 604, Maharashtra, India.

The VC/OAVM facility is being availed by the Company from M/s. KFin Technologies Private Limited. The instructions for attending the AGM through VC/AOVM will be provided in the Notice of the AGM and attendance of the Members through VC/AOVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Electronic copies of the Notice of the 36th AGM and Annual Report for the financial year 2020-21 will be sent to all the Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). The Notice of the AGM and Annual Report for the financial year 2020-21 will also be made available on the Company's website at www.sequent.in and on Stock Exchanges websites at www.bseindia.com and

Members will have an opportunity to cast their vote remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses, will be provided in the Notice of the AGM. The Members of the Company who have not registered their e-mail address can register

Annual Report, Notice of AGM, e-voting instructions, letters etc., in electronic mode from the Company along with User ID and Password. The Members holding shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA at einward.ris@kfintech.com or Company at investorrelations@sequent.in by providing details such as Name, Folio Number, scanned copy of share certificate (from

and back), PAN (self attested scanned copy of PAN Card), AADHAR (self attested copy

the same as per the following procedure for receiving all the communications including

of Aadhar Card), mobile number and e-mail ID The Members holding shares in Demat form may also temporarily register their e-mail. addresses with the RTA at einward.ris@kfintech.com or Company at investorrelations@sequent.in by providing details such as Name, DPID/Client ID, PAN, mobile number and e-mail ID. It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requested to register the same with their respective Depository Participant. By Order of the Board

> Sequent Scientific Limited Sd/-Krunal Shah

Company Secretary & Compliance Officer

accounts of the Bank.

र्खेक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

'Lokmangal', 1501, Shivajinagar, Pune-05

Head Office: Credit Monitoring Dept.

RFP for Empanelment of Forensic Auditor Bank of Maharashtra Head Office, Pune invites applications in the prescribed format from the Firms / Companies / Organisation who are conducting forensic audit and willing to have their Firm / Company / Organisation Empanelled for carrying out Forensic Audit of borrowal

The format along with the details regarding eligibility criteria and other terms and conditions can be obtained from the Bank's website www.bankofmaharashtra.in under "Procurement News".

The duly filled in application form in sealed cover superscribed as 'Application for empanelment for Forensic Auditor' should reach this office on or before 8th September, 2021 by 2:00 p.m. at the above address.

General Manager, Credit Monitoring & IRM

VIRINCHI LIMITED

Regd office: 8-2-672 / 5 & 6, 4th Floor, Ilyas Mohammed Khan Estate, Road #1, Banjara Hills, Hyderabad-500 034, Telangana. Tel: 040-4819 9999 Email: investors@virinchi.com Web: www.virinchi.com CIN:L72200TG1990PLC011104

NOTICE ON INFORMATION REGARDING 32^{NO} ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS Notice is hereby given that the 32" Annual General Meeting ("AGM") of the Members of the

Company will be held on Tuesday, 28th day of September, 2021 at 12.30 P.M. (Indian

Standard Time - IST) through Video Conferencing / Other Audio Visuals Means ("VC/OAVM") Facility, without physical presence of members, in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with MCA Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5th, 2020 and 02/2021 dated 13th January. 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated 12th May, 2020and 15" January, 2021 issued by SEBI, (collectively referred to as 'SEBI Circulars') to transact businesses set forth in the Notice convening the 32 de AGM. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 32nd AGM

and the Annual Report for the Financial Year 2020-21, will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). The said Notice and Annual Report will be available on the Company's Website www.virinchi.com and on the websites of the stock Exchange where the shares of the Company are listed www.bseindia.com and on the website of Company's Registrar & Share Transfer Agent i.e. Aarthi Consultants Pvt Ltd at www.aarthiconsultants.com/ and on the website of CDSL www.evotingindia.com/

Manner of registering/updating e-mail addresses: Members holding share(s) in the physical mode are requested to register their email address temporarily with the Company's RTA i.e. Aarthi Consultants Pvt Ltd by visiting the link http://www.aarthiconsultants.com/investor services in order to receive notice of the 32" AGM, Annual Report for the year ended 31" March, 2021 and login credentials for evoting.

Member(s) holding shares in electronic mode are requested to register/ update their e-mail addresses with their respective Depository participant(s) for receiving communication from the Company electronically. Manner of casting Vote through e-voting:

The Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of all

will be counted for the purpose of ascertaining the guorum under Section 103 of the

resolutions set out in the Notice convening the 32th AGM. The facility of casting votes by a member using remote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by CDSL. Members attending the 32rd AGM through VC/OAVM

The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the members through e-mail after they successfully register their e-mail addresses in the manner provided above.

This Notice is being issued for the information and benefit of all the members of the

For Virinchi Limited

K Ravindranath Tagore

Company Secretary

Date: 27.08.2021

Place: Hyderabad M.No. A18894 M.K. EXIM (INDIA) LIMITED

Registered Office: G1/150, Garment Zone, E.P.I.P. RIICO Industrial Area, Sitapura, Sanganer, Jaipur -302022, Rajasthan, Phone: 0141- 3937500, 3937501, Fax: +91-141-3937502 -mail: mkexim@mkexim.com, complianceofficer@mkexim.com Web-Site: www.mkexim.com

INFORMATION REGARDING 29th ANNUAL GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO VISUAL MEANS The 29th Annual General Meeting ("AGM") of the Members of M.K.EXIM (INDIA) LIMITED ("The Company") will be held at 11:00 A.M. on Wednesday, 29th September 2021 through Video Conferencing ("VC") and audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 read with applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs, Government of India (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), to transact

the business as set out in the notice of AGM. In pursuance of the MCA Circulars and SEBI circular, Notice of AGM and the Annual Report of the Company for the financial year 2020-21 ("Annual Report 2020-21") comprising audited standalone and consolidated financial statements for the Financial Year 2020-21, Auditor's Report, Board Report and other documents required to be attached thereto will be sent only through email to those members whose email address are registered with the Company. These documents will also be available on the Website of the company at

www.mkexim.com and stock exchange at www.bseindia.com. The Company is providing to its members a facility to exercise their right to vote on resolutions proposed to be considered at the AGM by electronic means ("E-Voting") and the Business set out in the notice of AGM may be transacted through E-voting. The company has engaged CDSL to provide the facility of remote E-voting to the members and facility of the E-Voting to the members participating in the AGM through VC/OAVM through the CDSL E-Voting System. Members can access the same at www.evotingindia.com under shareholder/member login by using remote E-Voting credentials. The process and manner of remote

E-Voting, attending the AGM through VC/OAVM and E-Voting during AGM, has been provided in the notice of AGM. A member whose email address is not registered with the company and who wish to receive through email, the notice of Annual Report 2020-21 and obtain User ID and Password to participate in the AGM through VC/OVAM and vote through E-Voting system in the AGM or through remote E-Voting, shall submit scanned copy of signed request letter mentioning his/her email address, name, folio number and complete address along with self-attested copies of Permanent Account Number Card and any document for proof of address (such as Driving License,

Bank Statement, Election Card, Passport, AADHAAR Card, etc.) by email to beetalrta@gmail.com.

Date: 27th August, 2021 Prakriti Sethi

Place: Jaipur

Company Secretary and Compliance Officer **Φ SAKTHI SUGARS LIMITED**

For M.K.Exim (India) Limited

CIN: L15421TZ1961PLC000396 Regd. Office: Sakthinagar - 638315, Bhavani Taluk, Erode District, Tamilnadu

Phone: 0422-4322222, 2221551, Fax: 0422-2220574, 4322488 E-mail: shares@sakthisugars.com Web: www.sakthisugars.com NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS REGARDING 59TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

The Members of the Company are informed that 59th Annual General Meeting (AGM) will be held on Thursday, 30th September 2021 at 11.00 A.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act 2013, MCA Circular dated

13.01.2021 and SEBI Circular dated 15.01.2021, to transact the business set

out in the Notice convening the AGM. Kindly note the following in this regard: . In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice of the 59th AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 will be sent through e-mail to all the members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agents (RTA) / Depository Participants. The Notice and Annual Report will also be made available on the Company's website(www.sakthisugars.com) and on the websites of National Stock Exchange Ltd. (www.nseindia.com) and BSE Ltd. (www.bseindia.com) and also on the website of Link Intime India

Pvt. Ltd. (https://instavote.linkintime.co.in). . Members who have not registered their e-mail addresses and mobile numbers are requested to get the same registered as stated below:

a. Members holding shares in demat form can register by contacting their respective Depository Participants.

b. Members holding shares in physical form, may-

(i) send an e-mail request to the Company's RTA, Link Intime India Pvt. Ltd., at coimbatore@linkintime.co.in along with signed scanned copy of the request letter providing the email address and mobile number, self-attested PAN Card copy and copy of a share certificate; or (ii) log in to the website of the Company's RTA Link Intime India Pvt. Ltd.,

www.linkintime.co.in, go to investor service section and select "e-mail / bank detail registration", fill in the details, attach signed scanned copy of the request letter providing the email address and mobile number, self-attested PAN Card copy and copy of a share Any person who becomes a member of the Company after the AGM Notice

and Annual Report are sent by e-mail, and holds shares as on the cut-off date may obtain the user ID and password in the manner provided in the AGM Notice. The Company is providing e-voting facility (i.e.remote e-voting, and e-

Members are requested to refer to the AGM Notice for the full content and

voting during the AGM) for members to cast their votes on all resolutions set out in the AGM Notice. The detailed procedures for joining the AGM and for remote e-voting. e-voting during AGM are given in the AGM Notice.

details of the meeting.

Coimbatore

28th August 2021

For Sakthi Sugars Limited S. Baskar

Sr. Vice President and Company Secretary

financialexp.epapr.in

There would be no change in the capital structure of the Company post delisting as

Pradip Kumar Ojha Company Secretary

Registered Office: G-1, 34/1, East Punjabi Bagh, New Delhi- 110026

Notice is hereby given that the 26" Annual General Meeting ("AGM") of the members of

Pursuant to the said Circulars, the Company has sent the Notice of 26th AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 through electronic mode to all the

Pursuant to provisions of section 108 of the Act and rule 20 of the Companies

Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM facility, but shall not be allowed

By Order of the Board For Vikas Lifecare Limited Monika Soni Company Secretary

जिल्ह्यात बालमजुरी वाढण्याचा धोका!

गेल्यावर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षण दिलं जात असतं तरी त्याच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्या आहेत. ग्रामीण भागासह शहरातही आर्थिक स्थिती साधारण अनेक विद्यार्थ्यांना असणाऱ्या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहावं लागतं आहे. या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्याही वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली ही मुलं बालमजुरीच्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त केली

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान

जात आहे

गेल्या वषीर्पासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने कित्येक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. त्यात लॉकडाऊनमुळे कुटुंबांचं आर्थिक कित्येक गणित बिघडलं. त्यामुळे मुलांना मजुरासाठी किंवा कामासाठी पाठवलं जाण्याची शक्यता वाढली असल्याचं अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे.

रोजंदारीवर जाणाऱ्या मुलांची संख्या वाढू शकते

शाळा बंद झाल्यापासून अनेक शिक्षकांना विद्यार्थी कामावार जात असल्याचं आढळून आलं आहे. शाळा आणखी काही महिने बंद राहिल्यास शाळा सोडून रोजंदारीवर जाणाऱ्या मुलांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. शाळा सुरू असताना पोषण आहार सुरू असतो. त्यासाठीही अनेक विद्यार्थी शाळेत येत असतात. त्यानिमित्ताने मुलांना शाळा आणि शिक्षणाची गोडी लागते. मात्र, आता शाळा आणि पोषण आहार बंद असल्याने दोन वेळच्या जेवणासाठी मुलं रोजंदारीवर जाण्याचा पर्याय निवडत असल्याचं दिसत आहे.

अकोला जिल्ह्याला लसीचे अतिरिक्त डोस

अकोला, (हिंदुर-थान समाचार) : कोविडची पुढील तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता शासनाने जिल्ह्यासाठी कोविड लसीचे अतिरिक्त डोस उपलब्ध करून दिले आहेत. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व कोविडच्या तिसऱ्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, आज अकोला जिल्हा करिता कोव्हीशिल्ड 38 कोव्हक्सीनचे 3800 झाली आहे.सर्व प्रा.आ ग्रामीण राग्णालय केंद्र, उपजिल्हा रञ्गालय महानगर पालिका अकोला यांना लस वितरीत करण्यात आली आहे.

जाहीर सूचना

श्री प्रकाश नटवरालाल मिस्त्री व श्री. पियुष जयंतीलाल पांचाळ यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. मे. पारस बिल्डर्स व मे. पी.एम. इंडस्ट्रीज यांच्या राम्यान गाला क XXV तलमजला पारम इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि.. रामचंद लेन विस्तारीत, मालाड (प.), मुंबई-४०००६४, जमीन सीटीएस क्र. ३५०, गाव वलनाई या जागेबाबत झालेला दिनांक १६ ऑगस्ट, १९७७ रोजीचा मुळ करारनामा हरवला आहे. सदर दस्तावेज/ करारनामा उपरोक्त गाळाच्या अधिकारामधील आवश्यक आहेत. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री. अदलाबदल, तारण, अधिभार, न्यास, मालकी हक्क. ताबा. बक्षीस. परिरक्षा. वारसाहक्क. भाडेपट्टा. जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि/किंवा हित किंवा मागणी असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ३७/३८, ३रा मजला, लॅण्डमार्क टॉवर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा स्थगित आणि/ किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल. निशांत राणा

दिनांक: २८.०८.२०२१ ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायालय निशांत राणा (वकील उच्च न्यायालय)

३७/३८, ३रा मजला, लॅण्डमार्क टॉवर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई-४०००६४. ई-मेल:nishant.rana@zastriya.in,

मोबा.:९९२०१२००१८

आणखी काही महिन्यांनी शाळा सुरू झाली तरी ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात परत येतील का असाही सवाल उपस्थित होतो आहे. कारण, तोपर्यंत घरच्यांचा दबाव आणि पैसा यामुळे काम सोडून ही मुलं शाळेत बसण्याबाबत शंका आहे. त्यात कमी वयात पैसे हातात आल्याने मुलं व्यसनांच्या आहारी जाण्याची भीतीही शिक्षक व्यक्त करत आहेत. याकाळात चुकीची

जाहीर सूचना पेथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीमती**

<mark>गेताबेन रामदास शाह</mark> या फ्लॅट क्र.१०१. १ला मजला. शास्त्री नगर नं.२-बी कोहौसोलि., आंबेडकर रोड, भाईंदर (प.) जिल्हा ठाणे-४०११०१ या सोसायटीचे जागेतील मालक व सदस्या होत्या. त्यांचे दिनांक 0३.0४.२0१६ रोजी निधन झाले सोसायटीचे मयत सदस्याचा मुलगा श्री. प्रदीप ामदास शाह यांनी मयत सदस्याचे उर्वरित वारसदारांद्वारे त्यांच्या नावे दिलेले करारनाम व दस्तावेजांच्या आधारावर त्यांच्या नावे सदर म्लॅटमधील मयत सदस्याचे शेअर व हित हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. आता जर सदर मयताचे कोणीही वारसदार किंवा व्यक्तीस सदर फ्लॅटचे हस्तांतरणास कोणतार्ह दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक कागदोपत्री पराव्यांसह बालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे १०२, निलम ॲकॉर्ड, पंचरत्न कॉम्प्लेक्स, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा कोणाही व्यक्तीस दावा नाही असे समजले जाईल.

भाईंदर (पश्चिम) दिनांक २८.०८.२०२१

ॲड. हिरेन पी. मेहता (वकील उच्च न्यायालय)

जाहीर सूचना

पी एम इंडस्ट्रीज हे पारस इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी **लेमिटेड**, पत्ता-रामचंद्र लेन विस्तारीत, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या सोसायटीचे सदस्र होते आणि सोसायटीच्या पारस इंडस्टीयल मारतीमधील तळमजल्या-वरील गाळा क्र.४४ए वे धारक होते. संस्थेचे भागीदार श्री. जयंतीलाल ने. पांचाळ व श्री. नटवरलाल पी. मिस्त्री यांच निधन झाले आणि भागीदारी संस्था खारीज करण्यात आली. संस्थेच्या भागीदारांनी कोणतेर्ह बारसदार नमुद केले नव्हते. श्री. प्रकाश नटवरलाल मिस्त्री व श्री. पियष जयंतीलाल ांचाळ, मयताचे वारसदार यांनी त्यांच्या नावे त्ररील गाळा हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. नोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसि<mark>ध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या</mark> भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य गे अर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्य म्ष्टिचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्य प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले . गहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श गोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या गर्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे नेरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत प्तर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते सायं.६.०० पर्यंत उपलब्ध आहेत. सदर कालावधीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास श्री. प्रकाश नटवरलाल मिस्त्री व श्री. पियुष जयंतीलाल पांचाल मयताचे कायटेशीर वारसदारांच्या नावे सदर गाळा हस्तांतर केल

च्या वतीने व करित पारस इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ठिकाण: मंबर्ड सही /

अध्यक्ष/सचिव

PUBLIC NOTICE

दिनांक: २८.०८.२०२१

This Public Notice is Published in the News Paper under the instruction of my client 1 Mr. Mansuklal L. Mehta residing at B-703 Neelyog Aashiyana CHSL, Kandivali (W 400067 2) Mr. Hitesh M. Mehta residing: 406, 4th Floor, Habib Nagar SRA CHSL Jijamata Marg, Andheri (E), Mumbai-93, 3 Mrs. Rita P. Mehta residing at Room No.20 2nd Floor, Moti Mansion Building, Khetwad Mumbai-04, to the public at large that **Release deed** dated 25/05/2021 made and entered in between the above said 1, 2, 3 person/s being the Releasers therein the said Release deed is registered before joir sub-registerar vide document No. 5957 BDR-2, dated 25/05/2021 and Mr. Hemant M. Mehta the Releases therein under the terms and condition mentioned therein Originally Smt. Chandrikaben M. Meht vas owner of the said Flat 704/B. 7th Floor in Neelyog Ashiyana CHSL, she died inteste on 15/01/2018 leaving behind the Releasers and Releases as her legal heirs; i.e. above said parties Releasers and Releases. **Mr.** Hardik H. Mehta, Mrs. Kinjal H. Mehta, Mrs. Kiranben H. Mehta and Mrs. Chandrikaben M. Mehta (each entitled to 25% share in the flat) were the owners of the flat and Mrs. Chandrikaben M. Mehta expired leaving behind Mansukhlal, Hemant, Hitesh and Rita each being entitled to 6.25% share (out of 25% share) a her legal heirs. My client hereby called upon o the public at large if any persons having their right, title, interest shares in respect of the said flat by way of Mortgage, Gift, Lien Lease, Agreement and of any othe documents, they may write to undersigne along with the proof within the period of 14 days without fail, if No claim of will be

MS. SHALINI S. GAJBHIYE, (Advocate High Court 1207, Chandak Building No.2, Parbat Nagar S V Road Dahisar (F) Mumbai 400068 Date: 27/08/2021, Place: Mumbai.

received within the said period then it will be presumed that the said flat title is clear and

marketable in favour of my client and also the

said Release deed is real and Valid.

पुणे, दि. २७, (प्रतिनिधी) मुलं व्यसनांच्या आहारी जाण्याची सोबत मिळाली तर ही शाळाबाह्य मुलं गुन्हेगारीकडे वळण्याचीही शक्यता आहे. अशी अनेक उदाहरण दिसल्याचंही शिक्षकांनी सांगितलं. त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असं शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांचं म्हणणं आहे.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. घमेंश ठक्कर यांच्याकडून फर्लेट क्र.११२, डी विंग, गिरीपाज अपार्टमेंट, एस.व्ही. पी. रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००२२, क्षेत्रफळ ३५० ची. फू. कार्पेट, सीटीएस क्र. १४००(ए/४, तालुका बोरिवली, गांव एक्सर, जिल्हा मुंबई उपनगर या जागेबावत्तवे जे. पटेल अर्थे कंपनी, बिल्डर व समाइंकर एन. जानी यांच्या दरम्यान झालेला फर्लेटच्या विक्रीकारेता पहिला मुळ विक्री करातमामा झालेला फर्लेटच्या विक्रीकारेता पहिला मुळ विक्री करातमामा इरवला/गहाळ झाला आहे. याबाबत दिनांक १६.०७.२०११ रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे लापता नोंद्र क्र.९२०/२१ अंतर्गत एम.सी. दाखल करण्यात आले आहेत.

आता मी. धर्मेश ठकर, कायदेशीर मालक ही फ्लॅट जाग आशिर्वाद संखे व अविनाश संखे यांना विक्री करीत आहे. खालील स्वाक्षरीकर्ता विकलामार्फत येथे कळवित आहेत की, जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत नाहरा चन, जर कामा ज्वजात राद्र गासनारावादा/ सदर फ्लॅटच्या विक्रीकरिता विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक, कायदेशीर हक आणि/किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत त्यांचे दावा/आक्षेप पृष्ट्यथ् आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे जायरपुर पुरागाजारह जागास स्वाह्माराजाराजा कळवावे. विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास असे दावा त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि हरवलेले मुळ बिल्डर करारनामावर कोणताही दावा नाही असे समजण्यात येऊन विक्री व्यवहार पुर्ण केला जाईल. सही/- ॲडव्होकेट यु.पी. चौहान

दकान क्र.१०. इन्नास वाडी, खारोडी गांव, मार्वे रोड, इन्नास वाडा, खाराडा गाव, माव राड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५. १०२१ मोबा.:९७०२२९७३५१

certificates in lieu thereof, in due course,

SRINIVAS RAO ARREPU | HLL1989704

Date: 28.08.2021

ांगण्यात आले होते.

ठाणे-४२१२०१

ठिकाण: ठाणे

दिनांक: २६.०८.२०२१

Folio No.

दिवसात लाख पुणे, दि. २७, (प्रतिनिधी) : पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी ८५० लसीकरण केंद्रांवर नसीकरण करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, ७६० केंद्रावर लसीकरण झाले. गुरुवारी जणाजा लस दिवसभरात एक लाख १५ हजारापर्यंत लसीकरण झाले. ऑगस्ट महिन्यात यापूर्वी १४ आणि २१

ऑगस्टला लसीकरणाने एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. यापूर्वी जून तसेच जुलै महिन्यातही काही वेळा लाखाच्या पुढे लसीकरण झाले आहे. आत्तापर्यंत दहा वेळा लाखाच्या पुढे लसीकरण झाले असून, २५ जून रोजी एक लाख ४१ हजार एवढे सर्वाधिक लसीकरण झाले होते,' अशी माहिती आरोग्य पुणे परिमंडळाचे सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. राज्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी २० टक्के लसीकरण हे एकट्या पुणे विभागात झाले आहे. पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण हे पुणे जिल्ह्यात झाले आहे. पुणे जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ७६ लाखांपुढे लसीकरण झाले आहे, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

प्तर्व लोकांस कळविण्यात येते की, **निषाद विध्याध**्य

मारम आणि रिया तिध्याधर मारम यांच्या मालकी :

ब्बाचा फ्लॅट नंबी - ६२ मकर सृष्टी को ऑप ही

गो. लि.. सेक्टर - ३. सष्टी कॉम्प्लेक्स. मिरा रोड (पर्व)

ठाणे - ४०१ १०७. सदर फ्लॅट माझे अशील यांर्न

नेषाद वि. साटम आणि रिया वि. साटम यांच्याकडून

ठायमस्वरूपी विकत घेण्याचे तरवले आहे. निषाद वि

गटम आणि रिया वि. साटम यांनी मेसर्स एवरस्माइल

गपर्टी प्रा. लि. आणि अमिन सुल्तान विरानी व सैली

अमिन विरानी मध्ये दि. २८.० र .१९९४ चे डॉक्यूमेंट

३३३/१९९४ दि. २८.०२.१९९४ सब

.जिस्ट्रार ठाणे - २ यांच्यात झालेल्या मूळ कराराची प्रत

. २५.०८.२०२१ रोजी हरवलेली आहे. त्य

नंदर्भता त्यांनी चेंबुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली

असून त्याचा मिसिंग रजि. क्र. २२६५१/२०२१

तरी सदर फ्लॅटच्या मालकीवर कुणीही इसमाचा अथवा संस्थेचा वारस हक्क, अधिकार, विक्री, हितसंबंध, दावा,

गहाण, दान, तारण भाडेपट्टा इत्यादी असेल तर त्यांनी

प्रदर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर 15 दिवसामध्ये लेखी

वरूपात कागदोपत्रे पुराव्यानिशी खालील पत्यावर

ठळवावे. तसे न झाल्यास कठल्याही प्रकारचा दावा

वीकारला जाणार नाही व विक्री प्रक्रिया पर्ण करण्यात

बी-४/१०४, सिलवर पार्क, मिरा भाईंदर रोड,

नाहे. सदर करारनामा सापडत नाही

NOTICE OF LOSS OF SHARES OF

(FORMERLY HINDUSTAN LEVER LIMITED)

Any person who has a valid claim on the said shares should lodge such

claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

(₹ 1/- f. v.)

यूनियन बैंक 🕼 Union Bank

भडसावली बंगला, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व), ठाणे-४२१२०१

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता

न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन

रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया. डोंबिवली प**र

गाखा (ईसीबी) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियः

३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी **०७.०४.२०२१** रोजी वितरीत केलेल्य

गणी सूचनेनुसार कर्जदार **मे. श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रो सर्विसेस, भागीदार श्रीमती निलीमा रामचंद्र चव्हा**ए

। श्रीमती छाया रामचंद्र चव्हाण यांचेद्वारे प्रस्तुत यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्क

ह. २५,३८,१९९.०६ (रुपये पंचवीस लाख अडतीस हजार एकशे नव्याण्णव आणि पैसे सहा फक्त) जमा करण्या

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार/तारणकर्ता

ग्रामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य

कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाल

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभू

वेशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेस

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑप**

इंडिया. डोंबिवली पर्व शाखा (ईसीबी) यांच्याकडे रु.२५.३८.१९९.०६ (रुपये पंचवीस लाख अडतीस हज

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.बी/३, क्षेत्रफळ ५३० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, ओम त्रिशुल कोहौसोलि., प्लॉट क्र.३०, जुन

यूनियन बैंक 🕖 Union Bank

अनिमा Andhra Corporation

डोंबिवली पुर्व शाखा:

भडसावली बंगला, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व), ठाणे-४२१२०१

ज्याअर्थी: खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर

ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बॅक ऑफ इंडिया**

डोंबिवली पूर्व शाखा (ईसीबी) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्यूरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट

रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यान

२९.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. भुषण मालवदे व श्रीमती

चंदना भूषण मालवदे यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम

ह.१०,९१,६७५.६५ (रुपये दहा लाखे एक्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर आणि पैसे पासा

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार

तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांन

सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप

असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमद केलेल्या मालमत्तेचा **ताबा २६ ऑगस्ट. २०२१** रोजी

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसा

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सद

मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यानी

युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबिवली पुर्व शाखा (ईसीबी) यांच्याकडे रु.१०,९१,६७५.६५

(रुपये दहा लाख एक्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर आणि पैसे पासष्ट फक्त) अधिक त्यावरील

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लंट क्र.३, १ला मजला, ५०२.६२४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, शिव शरणम, प्लॉट क्र.१६१ व १६२, सब्हे

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

Advocate for Hubtown Gardenia Hazel CHS Ltd

Thane 401107. Mobile- 989200300

क्र.८२(भाग) व ८४/२(भाग), गाव जी.बी. पाथलीं, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे-४२१२०१.

COMMON NOTICE

Notice is hereby given from that Hubtown Gardenia Hazel CHS Ltd., a society registered und

the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under Registration No. T.N.A. / (TNA) /HSG/

(TC)/ 28425, date 03/05/2016 having address at Shantivan, Near GCC Club, Mira Road (East)

hane - 401107, (hereinafter referred as SAID SOCIETY) who has received through MRS.

MANASI RISHIKESH PALAV @ MANASI ANIRUDH KHAKHAR and SMT. SHARAYU

ANIRUDH KHAKHAR a Release Deed in respect of the said FLAT bearing No. 308 having Buil

up Area- 46.95 Sq. Mts on the THIRD FLOOR of the Building and Society known as Hubtov

Gardenia Hazel CHS Ltd., Shantivan, Near GCC Club, Mira Road (East), Thane - 401107

(hereinafter referred as the said FLAT); and application for Transfer of Shares in respect of the

said Flat No. 308 bearing Share Certificate No. 24, Holding TEN Shares of Rs. 50 each from No

231 TO 240 in their favor. The said MRS. MANASI RISHIKESH PALAV @ MANASI ANIRUDI

KHAKHAR and SMT. SHARAYU ANIRUDH KHAKHAR and SHRI ANIRUDH NAROTTM KHAKHAR

are the Co-owners of the said Flat. The said LATE SHRI ANIRUDH NAROTTM KHAKHAR expire

on 08/01/2021 at Mira Road (East), and left behind MRS, MANASI RISHIKESH PALAV (

MANASI ANIRUDH KHAKHAR and SMT. SHARAYU ANIRUDH KHAKHAR as the only legal heir

of Late SHRI ANIRUDH NAROTTM KHAKHAR in respect of his 1/3rd share. The said MRS

MANASI RISHIKESH PALAV @ MANASI ANIRUDH KHAKHAR and SMT. SHARAYU ANIRUDI

KHAKHAR have executed the Release Deed dated 11/08/2021 for the 1/3rd share of Late SHR

ANIRUDH NAROTTM KHAKHAR in such a way that they now hold equal share (50:50) in the said Flat and said Release Deed dated 11/08/2021 is registered before the Sub-Registrar of

Assurances Thane-10 bearing Document No. TNN-10-10108/2021, dated 11/08/2021 hence we

the Management committee of the said society do hereby invites public at large that if an

person having any kind of objection in respect to the right, title or interest in respect of the said

FLAT are requested to send full particulars of their objection in writing within 07 days from date

of present notice hereof, along with necessary evidence and documents at the address

mentioned below, failing which it shall be presumed that no such claim exists or it is waived of

402, Pratham Heights, Ramdev Park Road, Near Mani Arcade Building, Mira Road (East)

and no such claim thereafter shall be entertained.

ताबा सचना (स्थावर म

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

सर्व्हें क.२६१. निवन सर्व्हें क.१०८. हिस्सा क.८भाग. गाव ठाकर्ली. बाबासाहेब जोशी मार्ग. डोंबिवली पर्व

नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा २६ ऑगस्ट, २०२१** रोजी घेतलेला आहे.

एकशे नव्याण्णव आणि पैसे सहा फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

लमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे

फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

घेतलेला आहे.

व्याज जमा करावी.

ठिकाण: ठाणे

दिनांक : २६.०८.२०२१

Shares Certificate

No.(s)

70 | 5118468 | 106231311 to 106231380

Place: Mumba

यूनियन बैंक 🕼 Union Bank

डोंबिवली पुर्व शाखा: भडसावली बंगला, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व), ठाणे-४२१२०१

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

गाअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **यनियन बँक ऑफ इंडिया**, **डोंबिवली पुर्व शाखा (ईसीबी)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन ल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यान **३१.०५.२०२१** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **श्री. मथुरादास भानुशाली** व थ्रीमती मिराबेन मथुरादास आणि जामिनदार श्री. मनिष जी. भानुशाली यांना सदर सूचना प्राप्त गरखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रु.२,०६,३५०.८१ (रुपर्ये दोन लाख सहा हजार तिन**शे पन्नास आणि पैसे एक्याऐंशी फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार ।ारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी नदर कार्यद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सेंदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा २६ ऑगस्ट, २०२१** रोर्ज घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनस प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

वेशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सद ालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबिवली पुर्व शाखा (ईसीबी) यांच्याकडे रु.२,०६,३५०.८१ (रुपये दोन लाख सहा हजार तिनशे पन्नास आणि पैसे एक्याऐंशी फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन म्लॅट क्र.ए-१३, क्षेत्रफळ ५६५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ए विंग, ३रा मजला, जय जय श्रीराम कोहौसोलि. सर्व्हे क्र.११२, एच.क्र.२ए(पी), प्लॉट क्र.१ व २, राजाजी पथ, डोंबिवली (पुर्व)-४२१२०१.

ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया दिनांक : २६.०८.२०२१

नमुना अ

HINDUSTAN UNILEVER LIMITED Regd. Off.: Hindustan Unilever Limited, Unilever House

सही/

जे. एस. लाल (एडवोकेट)

मिरा रोड (पूर्व) ४०१ १०५

वेळ : संध्याकाळी ७ ते ९ वाजे पर्यंत

जाहिर अधिसूचना B. D. Savant Marg, Chakala, Andheri (E), Mumbai-400 099 (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये) Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost / misplaced and the Company intends to issue duplicate

अनुराधा रियल इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरित

		आवश्यक तपशिल		
	१ कॉर्पोरेट ऋणकोचे नाव		अनुराधा रियल इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड	
ļ	۲	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	२१.१०.२००९	
	m	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉपॉरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक मुंबई	
	8	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक/मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु४५४००एमएच२००९पीटीसी१९६५९७	
	5'	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	१०६९, बालाजी शाळेजवळ, व्हीएलजी मालाङ पश्चिम, एव्हरशाईन मॉलच्या मागे, मुंबई शहर, महाराष्ट्र–४०००६४, भारत.	
	w	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	११ ऑगस्ट, २०२१ (२६ ऑगस्ट, २०२१ रोजी प्राप्त आदेश)	
	O	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	०७ फेब्रुवारी, २०२२	
	V	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	अर्पण महेशकुमार शाह आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पीओ१८४७/२०१९- २०२०/१२८६२९	
	8	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	३०१, शॉपर्स प्लाझा ४, बीएसएनएल समोर, सीजी रोड, अहमदाबाद-३८०००६, गुजरात. ई–मेल:arpan@caarpanshah.com	
	१0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्र व्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	३०१, शॉपर्स प्लाझा ४, बीएसएनएल समोर, सीजी रोड, अहमदाबाद-३८०००६, गुजरात. ई-मेल:arpan@caarpanshah.com	
	-	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	१० सप्टेंबर, २०२१	
		अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	वर्गाचे नाव उपलब्ध नाही.	
	१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	लागू नाही.	
	१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे	वेबलिंक https://www.ibbi.gov.in/home/downloads वास्तविक पत्ता लागू नाही.	

वेथे सचना देण्यात येत आहे की. एनसीएलटीढारे पारित आदेशाचा दिनांक **११ ऑगस्ट. २०२१** रोजी (२६ ऑगस्ट २०२१ रोजी प्राप्त आदेश) **अनुराधा रियल इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड**च्या विरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांनी दिला आहे <mark>अनुराधा रियल इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड</mark>च्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१०

नध्ये नमूद पत्त्यावर अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे १०.०९.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे परावे फक्त इलेक्टॉनिक स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर भागधारकां

ऱ्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिश: टपालाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करावेत. हाव्याचे चुकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे नाव व स्वाक्षरी

अर्पण महेशकुमार शा

रगव पाधिकारी

21000012498 &

भायबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पीओ१८४७/२०१९-२०२०/१२८६२९ दिनांक: २७.०८.२०२१

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड ोंदणीकृत कार्यालय: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७ Heromou Finance

मागणी सचना

क्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०। (कायदा) च्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ अन्वये याअर्थी कायदाअर्तगत **रीगे रौमिंग फायनान्य लिपिटेर** (एचएचएफएल) चे पाधिकत अधिकारी हे खाली वाक्षरीकर्ता आहेत आणि अधिनियमाच्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंत यांनी यापुर्वीच कायद्याचे कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना दिली होती, ज्यामध्ये कर्जदार ाहर्कदार/जामिनदार (सर्व एकेरी किंवा एकत्रित कर्जदार)/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना कळविण्य आले होते की, संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करावी. सदर सूचनेच्या प्रर्त रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. मार्फत देण्यात आली होती आणि ते खालील स्वाक्षरीकर्ताकडे उपलब्ध आहे आणि सदर कर्जदार/ ायदेशीर वारमदार /कायदेशीर प्रतिनिधी यांची दक्ता अमल्याम मर्वमाधारण कार्यालयीन वेलेत कोणत्याही कामकाजा देवशी खालील स्वाक्षरीकर्ताकडून प्रत प्राप्त करून शकता.

वरील संदर्भात पुन्हा एकदा सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना येथे सूचना देण्यात येत आहे की सदर कर्जदारापुरो निष्पादित कर्ज करारनामा व इतर दस्तावेज/लेखी अहवालात नमुद्रप्रमाणे संपुर्ण रक्कम भरणा होईपर्य आणि/किंवा मुक्ततेच्या तारखेपर्यंत रकाना (ड) मध्ये नमुद संबंधित तारखेपासून खाली दिलेल्या तपशिलानुसार पुढील त्र्याजासह एकत्रित संबंधित नावांच्या समोर दिलेली रक्कम संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत एचएचएफएलकडे जमा करावी. कर्जाचे परतफेडीकरिता प्रतिभूती म्हणून सदर कर्जदाराद्वारे एचएचएफएलकडे खालील प्रतिभूत माल नारण ठेवण्यात आली होती

я.	कर्ज खाते		तारखेला एकण देय	मागणी सूचना दिनांक
ਜ .	क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्कम (रु.)*	एनपीए दिनांक
१	HHFBDLHOU	रमेश सना सोलंकी,	१२.०८.२०२१ रोजी	१९.०८.२०२१
	20000011099 &	मिना रमेश सोलंकी	अनुक्रमे	०५.०७.२०२१
	HHFBDLIPL		रु.२०,७८,९८७/ <i>-</i> व	
	20000011196		रु.८०,९३२/-	
0		, ,,,,,,		

तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.७०३, ७वा मजला, डी विंग, वक्रतुण्ड इमारत, झेडण ल्स, सर्व्हे क्र.२६, हिस्सा क्र.१पी व २, गाव कोहोज, कंठवली, ता, अंबरनाथ, जि. ठाणे, चिंचपाडा, नवरे पार्क रोड प्राणे–४२१५०५ (क्षेत्रफळ ४१५ चौ.फू. फ्लॅट + ५३ चौ.फू. टेरेस) आणि चतुसिमा: **उत्तरेस:** ई विंग ; **पूर्वेस:** निवासी इमार **:क्षिणेस:** चाळ: **पश्चिमेस:** सी विंग १२.०८.२०२१ रोजी HHFPLGHOU १७.०८.२०२१

श्वेता रवी कुमार गुप्ता

	HHFPLGIPL		रु.२६,०२,५८३/- व			
	21000012508		रु.१,२९,०५४/-			
ì	तेभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, सी विंग, इमारत क्र.१९, टाईप					
१, सोधी रेसिडेन्सी, जमीन सर्व्हे क्र.२७,३२,३३ व ७५, गाव पामटेंभी, पाम ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा पालघर,						
F	राष्ट्र-४०१५०१ (कार्पेट क्षेत्र	५१५ चौ.फ्. अर्थात ४७.८५ चौ.मी.)) आणि चतुसिमा: उत्तरेस: इमा	त क्र.१२; पुर्वेस: ए		

HHFMUMHOU १२.०८.२०२१ रोजी १७.०८.२०२१ 20000008011 & शोभा शशिकांत सर्यवंशी अनक्रमे 06.06.2028 रु.१९,३३,४६४/- व 20000008018 र.१.८८.९१४/-तिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.९०४, ९वा मजला, डी विंग, इमारत क्र.१, श्री साई

लेव्ह, जमीन सर्व्हे क्र.२०१, २०३ व २०६, गाव निळेमोरे, ता. वसई, ठाणे, महाराष्ट्र–४०१२०९, क्षेत्रफळ ३६.२५ चौ.मी.

बेल्टअप आणि चतुसिमा: **उत्तरेस:** जैनम हाईटस्; **पुर्वेस:** ऑरेज हाईटस् इमारत; **दक्षिणेस:** रस्ता; **पश्चिमेस:** शालीभद्र य

संबंधित मागणी सूचनामध्ये नमुद पुढील व्याज, अतिरिक्त व्याज, तसेच प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जम ठरण्याच्या तारखेपर्यंत आलेले सर्व खर्च समाविष्ट. जर सदर कर्जदार यांनी उपरोक्तप्रमाणे एचएचएफएलकडे रक्कम जमा जण्यात कसूर केल्यास सदर कायद्याच्या कलम १३(४) आणि अन्य लागू नियमानुसार प्रतिभृत मालमत्ता/स्थाव ालमत्तेसमोर कारवाई केली जाईल आणि याकरिता येणारा खर्च व परिणामास सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार, गयदेशीर प्रतिनिधी जबाबदार असतील.

सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना एचएचएफएलच्या पर्वलेखी परवानगीशिवाय विक्री माडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे हस्तांतर करता येणार नाही. जर कोणा व्यक्तीने ायद्याचे किंवा अधिनियमाचे उल्लंघन केल्यास कायद्यान्वये तरतुदीप्रमाणे कारावास किंवा दंड होऊ शकतो. मही/

दिनांक: २८.०८.२०२१

सूचना

श्री. मिर्झा अथर बेग हे अल-ओहद हमारा घर को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड, यांचा पत्ता-फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, इमारत क्र.बी-२८, अल-ओहद हमारा घर को-ऑपरेटिव्ह हौर्सिंग सोसायटी लिमिटेड, मिल्लत नगर, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ या सोसायटीचे सदस्य असून यांचे १३.०५.२०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल*|* मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरत्दींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० ते द.४.०० पर्यंत उपलब्ध आहेत. च्या वतीने व करिता

अल-ओहद हमारा घर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सचिव

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

ठिकाण: मुंबई

दिनांक: २६.०८.२०२१

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९

च: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल फोर्ट, मुंबई-४००००१. दूरः:+९१-२२-६१३३४४००, **फॅक्सः**+९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट:www.nsil.net.in, ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com

५८व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

- थे सूचना देण्यात येत आहे की, **नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा.भाप्रवे कंपनी काबदा २०१३ च्या लागु तरतुदी (काबदा), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेयुलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेयुलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि सर्वेसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (युमसीए परिपत्रके) आणि अन्द इतर लागु परिपत्रकानुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फर स्पष्टीकरण अहवाल आणि सदर सभा घेण्याच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सदस्यांना एजीएममध्ये दृकश्राव्य माध्यमाने सहभागी होता येईल आणि प्रॉक्सी नियुक्ती करण्याची सुविधा रह करण्यात आली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल
- वरील एमसीए परिपत्रकेनुसार एजीएमची सूचना व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने २७ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.nsil.net.ir</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त दस्तावेजाच्या वास्तविक प्रती कंपनीकडून त्यांना उपलब्ध होणार नाहीत.
- वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल (रिमोट ई-वोटिंग). सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की: एजीएम सूचनेमध्ये नमुद सर्वसाधारण व विशेष व्यवसायावर विद्युत स्वरुपाने मतदानामार्फत विमर्ष केला
- रिमोट ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ: मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.(भाप्रवे) रिमोट ई-वोटिंग समाप्ती तारीख व वेळ: गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे)
- एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाला असल्यास आणि
- शक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी एजीएम सचनेत दिलेल्या सचनांचे गलन करून लॉगइनआयडी व पासवर्ड निर्मित करावा. सदस्यांनी नोंद घ्यावी की, (१) सदर तारीख व वेळेनंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल
- आणि ठरावावर दिलेले मत सदस्यास पुढे बदलता येणार नाही. (२) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्यास अनुमती असणार नाही. (३) एजीएमच्या वेळी ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध असेल जे एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत ; आणि (४) नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंव पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांनाच रिमोट ई-वोटिंग सुविधा सेच एजीएममध्ये ई-वोटिंगने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल. एजीएमची सूचना कंपनीच्या <u>www.nsil.net.in</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u>
- वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे
- काही प्रश्न असल्यास सदस्यांनी evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा किंवा विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत तक्रारींसाठी investors.nsil@lodhagroup.com वर ई-मेल करावा.
- ई–बोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकारित्या संचालनाकारता तपासनीस म्हणून श्रावण गुप्ता (सीओपी क्र.९९९) कार्यरत कंपनी सचिव किंवा त्यांच्या गैरहजेरीत रितुल परमार (सीओपी क्र.९४८४५) यांची कंपनीने नियुक्ती
- कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ ते शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येतील. मंडळाच्या वतीने

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेडकरिता कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाण: मुंबई दिनांक: २७ ऑगस्ट, २०२१

ठिकाण: अहमदाब

0८.0७.२०२१

प्राधिकृत अधिकारी

ठिकाण: ठाणे

Sequent SeQuent Scientific Limited

CIN: L99999MH1985PLC036685 नोंदणीकृत कार्यालय: ३०१, ३रा मजला, दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.इ७, रोड क्र.२२, वागळे इंडस्टीयल इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र, भारत. दर::+९१-२२-४१११४७७७, ई-मेल:investorrelations@sequent.in, वेबसाईट:www.sequent.in व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा अन्य दुकश्राव्य माध्यमाने

होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा येथे सूचना देण्यात येत आहे की, सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेड (कंपनी) ची छत्तीसावी वार्षिक

सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी द.४.००वा. एजीएम स्चनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/इतर दकश्राव्य माध्यमातन (ओएव्हीएम) होणार आहे. . कोविड-१९ महामारी लक्षात घेता आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक

क. 0२/२०२१ दि.१३ जानेवारी. २०२१ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क.१४/२०२० दि.८ एपिल २०२० सर्वसाधारण परिपत्रक क १७/२०२० दि १३ एपिल २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० (एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती आहे. तद्नुसार एमसीए परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता निवारण व नियमित आवश्यकता) अधिनियम, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या तरतुदीनुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीच्या सदस्यांची ३६वी एजीएम संपन्न होईल. एजीएमचे नियोजित ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: ३०१, ३रा मजला, दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.इ७, रोड क्र.२२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र, भारत हे आहे.

व्हीसी/ओएव्हीएम सुविधा कंपनीद्वारे मे. केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेडकडून घेतली जाईल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचेनेत नमुद आहे आणि आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांची मोजणी केली जाईल

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल तसेच ३६व्या एजीएम सूचना ज्या भागधारकांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीच्या <u>www.sequent.in</u> आणि बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्यासाठी रिमोटने मत देण्याची संधी सदस्यांना दिली जाईल. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता रिमोटने मतदानाची माहिती एजीएमच्या सुचनेत देण्यात आलेली आहे.

ज्या सदस्यांचे इ-मेल नोंद नाहीत त्यांनी वार्षिक अहवाल, एजीएम सूचना, ई-वोटिंग माहिती, पत्र इत्यादी कंपनीकडून विद्युत स्वरुपात युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खालील प्रक्रियेनुसार त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

शेअर्स वास्तविक स्वरुपात असल्यास फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग दाखल्याची स्कॅन केलेली प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅन कार्डची स्वत: ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधारकार्डची स्वत:ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), मोबाईल क्रमांक व ई-मेल आरटीएचे ई-मेल einward.ris@kfintech.com व कंपनीचे ई-मेल

investorrelations@sequencent.in वर ई-मेल करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी नाव, डीपीआयडी/क्लायंटआयडी/पॅन, मोबाईल क्रमांक व ई-मेल असे तपशील आरटीएचे ई-मेल einward.ris@kfintech.com व कंपनीचे

ई-मेल investorrelations@sequencent.in वर ई-मेल करावे येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, ई-मेलचे स्थायी नोंदणीसाठी सदस्यांनी त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करून घ्यावेत.

> मंडळाच्या आदेशान्वये सिक्रेन्ट सायंटीफीक लिमिटेड सही/-

दिनांक : २७ ऑगस्ट, २०२१

कणाल शाह कंपनी सचिव व सक्षमें अधिकारी

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, ट्ही.पी. चांद्वडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी–६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूष्ध्वनी ०२२-२०८९१७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मताशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक- डी.एन.शिंदे, कायदेविषयक सल्लागार- अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.